

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम.
निवडीचे निकष, अटी व शर्ती आणि
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
पुरक शासन निर्णय, क्रमांक: एसआरव्ही-२०१४/प्र.क्र.४००/२०१४/१२,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २४ ऑगस्ट, २०१६.

वाचा : १) सा.प्र.वि. शासन निर्णय क्र.एसआरव्ही २०१४/प्र.क्र.४००/२०१४/१२ दि.२९.०५.२०१५
२) सा.प्र.वि. शासन निर्णय क्र.एसआरव्ही २०१४/प्र.क्र.४००/२०१४/१२ दि.२०.०५.२०१६

प्रस्तावना :-

राज्यातील तरुणांनी राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घ्यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ आणि निर्णयप्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा, त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरीक तयार व्हावेत यासाठी राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात संदर्भ क्रमांक शासन निर्णयान्वये सन २०१६-२०१७ या वर्षासाठी ५० फेलोंची निवड निश्चित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. तथापि सन २०१५-२०१६ या वर्षात राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम व त्यास मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन, सन २०१६-२०१७ या वर्षासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून नव्याने करण्यात आलेली फेलोची मागणी विचारात घेऊन सन २०१६-२०१७ या वर्षासाठी फेलोंच्या गुणवत्तायादीनुसार तयार करण्यात आलेल्या यादीतून अधिकचे १० फेलो उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

पुरक शासन निर्णय :-

२. शासन निर्णय दि.२०.०५.२०१६ नुसार मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी सन २०१६-१७ या वर्षाकरीता ५० फेलोंची निवड करणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. तथापि काही विभागांकडून फेलो उपलब्ध करून देणेबाबत नव्याने करण्यात आलेली मागणी विचारात घेता, सन २०१६-१७ या वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या गुणवत्तायादीनुसार अधिकचे १० फेलो निवडण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

३. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१६-२०१७ च्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीसंबंधातील निकष तसेच फेलोंच्या नियुक्तीसंदर्भातील अटी व शर्ती आणि अंमलबजावणी याबाबतची कार्यपध्दती शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०१४/प्र.क्र.४००/२०१४/१२ दि.२०.०५.२०१६ मधील नमूद तरतूदीनुसार राहिल.

४. सदर पुरक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१६०८२४१८११३५६१०७ आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मुकेश खुल्लर)

प्रधान सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
- २) मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- ३) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- ४) मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
- ५) सर्व मा. संसद सदस्य/विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
- ६) मा.मुख्य सचिव,
- ७) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ८) सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मुंबई
- ९) सर्व मंत्रालयीन विभाग.
- १०) ग्रंथपाल , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई ४०० ०३२ संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
- ११) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
- १२) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
- १३) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
- १४) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
- १५) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई (२ प्रती)
- १६) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- १७) निवासी लेखा परीक्षाधिकारी, मुंबई
- १८) सर्व विभागीय आयुक्त
- १९) सर्व जिल्हाधिकारी
- २०) सर्व जिल्हा परीषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २१) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २२) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- २३) निवड नस्ती.